

TRANSGLOBE FOODS LIMITED

**Registered Office: Office No. 233 1st Floor Raghuleela Mega Mall Behind Poisar Bus Depot
Kandivaali West Mumbai 400067. Phone No: +91 8097095677
Email: transglobefoods@gmail.com Website: www.transglobefoods.com
CIN: L15400MH1986PLC255807**

Date: 31st May 2023

To,
The Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange Limited,
14th Floor, P.J. Towers, Dalal Street,
Mumbai 400001.
BSE Scrip Code: 519367

To,
The Calcutta Stock Exchange Limited
7, Lyons Range, Murgighata,
Dalhousie, Kolkata, West Bengal 700001
CSE Scrip Code: 30114

Respected Sir / Madam,

Subject: Publication of Financial result in newspaper.

With reference to the captioned subject and pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of extract of the Audited financial result for the quarter & Year ended 31st March 2023 published in the newspapers viz. Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on 31 May 2023.

You are requested to take the same on your record.

Thanking You.
Yours Truly,
For Transglobe Foods Limited

Prabhakarbai Khakkhar
Managing Director
DIN: 06491642



Kejriwal changed policy

In politics, there are no permanent friends or enemies. Am Admi Party leader Arvind Kejriwal is best example of this. A decade after launching his AamAdmi Party, Delhi chief minister Arvind Kejriwal is now searching for political friends, realizing that it may be challenging to take on the BJP without the backing of other parties. The only reason for AAP to take on BJP with all force and vigor is that it has been sunk in liquor scam from top to toe. So AAP needs friends at this time. It is very difficult to tell whether this new friendship will be fruitful for it. Because people know why Kejriwal and other parties also changing colors like lizard. AAP has seen many ups and downs. It is the only national party that the Congress which rules two states - Delhi and Punjab. It won two seats, a 6.3 per cent vote share in Goa, and five seats in Gujarat last year. The party has one seat in the Lok Sabha and ten in the Upper House. No one accuses Kejriwal of a lack of ambition. The AAP came from the India Against Corruption movement in November 2012. It captured power in Delhi, decimating the Congress in 2013, 2017 and 2020. It expanded to other states and gained national party status in April 2023. The AAP is now projecting itself as an alternative to the BJP. Kejriwal genuinely perceives himself as a future Prime Minister. Did he not contest against Prime Minister Narendra Modi from Varanasi in 2014 and get over two lakh votes? The AAP has no significant ideological position like the BJP or the Left parties. Unlike the AIADMK, DMK (Dravidian ideology), the Samajwadi Party, Biju Janata Dal or Rashtriya Janata Dal (socialist background), it has come to power on the development mantra and the freebie culture. But of late, things are going wrong. AAP's isolation dawned on Kejriwal after his Deputy chief minister Manish Sisodia's arrest some time ago. Sisodia was his trusted aide and the second most important person in the party. Added to that were the corruption charges against another minister, Satyendar Jain, and party communications chief, Vijay Nair. Numerous others are also being investigated for alleged corruption. AAP worries that the excise policy investigation may reach Kejriwal's door. Kejriwal had kept an equal distance from Congress and BJP like other chief ministers like Biju Janata Dal chief Naveen Patnaik and Telangana chief minister K. Chandrashekar Rao. But now, with the binding glue of a common enemy (BJP), political equations have changed. In pursuit of new friends, Kejriwal has sought support from Mamata Banerjee, Uddhav Thackeray, M.K. Stalin and other regional leaders to counter the Centre. Kejriwal was known for wild allegations against many parties and their leaders, including the Congress. He has been critical of Sonia Gandhi and Rahul Gandhi. But out of necessity, now he is ready to accept that without Congress, there cannot be a national coalition against Modi. He says, "it is not a battle of either Rahul Gandhi or Congress; it is the fight to save the country from an illiterate, dictatorial, and egoistic person. It is battle to save country from Modi or corrupt AAP in liquor scam is main question. Whatever AAP is saying is only to save his only party leaders like Manish Sisodia and himself from jail terms. Of course, whatever Kejriwal will do, he can't save his party leaders from going behind bars.

PUBLIC NOTICE
This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my clients i.e. 1) MR. SACHIN AMBADAS ADOLE, 2) MRS. SINDHU AMBADAS ADOLE, 3) MS. POOJA AMBADAS ADOLE & 4) MS. PRADNYA SHILPA AMBADAS ADOLE (late No.1 MR. SACHIN AMBADAS ADOLE along with late MR. AMBADAS ADOLE purchased Flat No. E1303 on Thirteenth floor, 21 Wing, in the building No.1 known as 'GHANSHYAM ENCLAVE - GREEN MEADOWS', situated at Village Sandor, Vasal Road (W), Tal. Vasal, Dist. Palghar by Agreement for sale dated 06.03.2020 having Registration No. Vasal-1-2871-2020. Late MR. AMBADAS ADOLE died intestate on 23/05/2021 leaving behind 1) MR. SACHIN AMBADAS ADOLE, 2) MRS. SINDHU AMBADAS ADOLE, 3) MS. POOJA AMBADAS ADOLE & 4) MS. PRADNYA SHILPA AMBADAS ADOLE as his only legal heirs to the said Flat. Now my clients intending to sell the above said flat to interested purchaser. So it is hereby requested that if any person and/or institution have any claim or right, title or interest over above mentioned flat shall raise objection at the address given below within 14 days from the date of publication of this notice. If it fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction shall be done in my client's name.
Sd/-
ADV. NAGESH J. DUBE
'Dube House', Opp: Bishop House, Stella Barangan, Vasal (W), Dist. Palghar.
Place: Vasal Date: 31.05.2023

PUBLIC NOTICE
My client MR. AMBHER SUBRAO NIKAM is joint owner of Shop No. 53F, 1st Floor, Middle-class Shopping Mall, Elmhurst Mall, Vasal, Thane (W) 400022 along with father MR. SUBRAO MARUTI NIKAM who is deceased. The said shop is being run by SPANM TEXTILES PVT. LTD. vide Agreement for Sale dated 23/02/2007 and Registered the same having Doc. No. TMS-2453-2006, Dated 11/07/2006. The Agreement dated 23/02/2007 is rectified by my client by which my client has filed an FIR at Wagle Estate Police Station, Thane at Property Missing Register No. 530/2023 dated 23.05.2023. I, anyone finds the same or has any claims about the same then such persons can contact me within 15 days from issue of this notice. Sd/-
(Adv. Shilpa Kadam Chavan)
Date: 31/05/2023
Adv. B-101, Shri Sai Samarth CHS, Kharghar, Azad Chowk, Kalva, Thane 400605

PUBLIC NOTICE
This Public Notice is given on behalf of my Client Mr. Sameer Bhattacharjee a founding member of society 'Rowal Jal Vayu Vihar Type-C Co-operative Housing Society', 1st Owner of Flat/Dwelling Unit No. M-12, On the 1st Floor, Building known as 'Jal Vayu Vihar Sector C' situated at Adl Shankaracharya Marg, Powai Mumbai-400076.
Previous Owner of the Said Flat Mr. K. C. Bhattacharjee expired on dated 17th April 2012. I, Advocate H. S. G. G. G. Bhattacharjee (Wife) expired on 17th April 2018. My Client Sameer Bhattacharjee (Son) as the Only Legal Heir.
Now Sameer Bhattacharjee only legal heir of Mr. K. C. Bhattacharjee and Mrs. Gauri Bhattacharjee, Original allotment letter dated 11th Feb 1992 issued by Air Force Naval Housing Board in favour of MCO-II K. C. Bhattacharjee has lost and misplaced.
If any persons having any claim, right, title or interest against or above are required to make the same known in writing along with necessary supporting document, at my office at A.K. Tiwari Advocate High Court, Office No. 10/10/30 Garden Cross Lk, Vile Parle, Vile Parle (W), Palghar-401303, Mob. 9135538399 within 15 days from the date hereof. Sd/-
Date: 31.05.2023 A.K. Tiwari
Place: Mumbai (Advocate High Court)

PUBLIC NOTICE
This is to notify that Mrs. Hirai Kanaka had acquired flat no. 4 in C wing, 4th floor addressing 1620 Sq. Ft. Carpal area on 4th Floor of building known as Saira Signature CHS Ltd., situated at JVD Scheme, Vileparle West, Mumbai - 400049, through registered Agreement for Sale. Being owner she has applied for membership along with necessary transfer forms at Saira Signature Co-operative Housing Society Ltd. Any person or persons having any claim against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, understanding, arrangement either agitated in any litigation or otherwise or for any other right of interest whatsoever are hereby required to make the same known in writing to Adv. Sandhya R. Yadav and Charman / Secretary of Saira Signature Co-operative Housing Society Ltd. along with documentary proof to the undersigned within a period of 21 days from the date of publication hereof. If no claim is made as aforesaid our client will be at liberty to complete the transaction in respect of the said proposal without any reference or regard to any such purported claim, right or interest which shall be deemed to have been waived for all interests and purposes and not binding on our client. Sd/-
Date: 31/05/2023 SANDHYA RAJESH YADAV
Place: Mumbai Advocate High Court
Old No.1, Basement, Shop, Saira Signature Co-op. Hsg. Soc., Azad Chowk, Kalva, Thane. Mobile: - 6026 19 1000/91202621

PUBLIC NOTICE
Member OF PUBLIC TO TAKE NOTICE that my clients Mr. Akshay Lavu Ranim & Mrs. Ashwini Akshay Ranim is a owner of Flat No. 309, Third Floor, Shree Mahalaxmi Apartment, situated at S. No. 163, High No. B at Village Vihar, Tal. Vasal, Dist. Palghar. Firstly the said Flat was Sold by Builders Mr. Shree Siddhivraj Developers through Prop. Mr. Unnakkumar Pawlwal to Mr. Sanjay Chhotopal Pal vide a Notarized registered Agreement Dated 31/01/2015 after that Mr. Sanjay Chhotopal Pal gifted his 50% of share from the said Flat to his wife Mrs. Reeta Sanjay Pal, vide registered Deed of Gift dated 14/04/2023, registered under Reg. No. VSI-25633/2023 and on that basis only Mr. Sanjay Chhotopal Pal & Mrs. Reeta Sanjay Pal jointly owned the said Flat to my clients Mr. Akshay Lavu Ranim & Mrs. Ashwini Akshay Ranim vide agreement for sale dated 18/04/2023, registered under Reg. No. VSI-25499/2023. So if any other person or persons having any claims or right interest title against in respect of said flat are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 7 days from the date of issue of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections on the said Flat. If no claims / objections are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements regarding the said Flat and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived. Sd/-
Adv. Sachin M. Patil
Add: 151, Satyam Shivam Shopping Centre, Near Railway Station, Nallasopara (West), Tal. Vasal, Dist. Palghar - 401 203.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that SHRI VASANT M. PATIL, is Owner of Ind. Gala No. 2, Ground Floor, Shripal Ind. Estate, situated at Navghar Road, Bhayander (East), Tal. & Dist. Thane, however he has lost Original Agreement for Sale Dated 11/03/1985 Between Ramesh Chandra Chandul Shah, & Shri Vasant M. Patil, of above Ind. Gala, All persons having any claims against the above said Ind. Gala either by way of sale, mortgage or otherwise are required to make the same known in writing together with documentary evidence to the undersigned office at 3, Suparshwa Darshan, Venkatesh Park, Opp. M.T.S.L. Office, Bhayander (W.E.S.T.), Tal. & Dist. Thane-401 101 within 7 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no person(s) has any claim, whatsoever, on the said ind. Gala of which please take a note.
Adv. KENAT R. GAREJA

TRANSLOGE FOODS LIMITED
Reg. Off: C/o No. 233 1st Floor Rajgaleja Mega Mall Behind Polar Bus Depot Kandivali West Mumbai 400097
CIN: L15400MH1989PC035501
Extract of the Standalone Audited Financial Results For the Quarter & Year ended 31st March 2023. (Rs in Lacs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022
1	Total Income from Operations	17.92	0.10	18.24	18.02
2	Net Profit / (Loss) for the period before tax (Exceptional and/or Extraordinary Items)	11.58	(3.42)	13.51	1.84
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	11.58	(3.42)	13.51	1.84
4	Total Comprehensive Income for the period (after Exceptional and/or Extraordinary Items)	10.69	(4.31)	12.46	(1.73)
5	Total Comprehensive Income for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax))	10.69	(4.31)	12.46	(1.73)
6	Equity Share Capital	14.49	14.49	14.49	14.49
7	Reserves (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(5.31)
8	Earnings Per Share (By continuing and discontinued operations) - 1. Basic; 2. Diluted	7.38	(2.98)	8.60	(1.19)
		7.38	(2.98)	8.60	(1.19)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange and the listed entity viz www.bseindia.com and www.translogefoods.com.

For and on behalf of the Board of Translogee Foods Limited
Sd/-
Prabhakarbal Khatkar
Managing Director - DIN 06491642

RAP MEDIA LIMITED
CIN: L65990MH1994PLC08490
Regd. Office: Arora House, 16 Goff Link, Union Park, Khar (West) Mumbai 400052

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

Sl. No.	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED	
		31.03.2023	31.12.2022	31.03.2023	31.03.2022
1	Total Income From Operations (Net)	0.1	1.1	0.1	0.1
2	Net Profit / (Loss) For the period before tax	(40.3)	(11.4)	(26.6)	(75.7)
3	Net Profit / (Loss) For the period after tax	(40.3)	(11.4)	(44.5)	(83.3)
4	Total Comprehensive Income for the period	(40.3)	(11.4)	(38.6)	(64.8)
5	Equity Share Capital	586.1	586.1	586.1	586.1
6	Reserves (Excluding Revaluation Reserve As Shown In The Balance Sheet Of Previous Year)	-	-	-	-
7	Earnings Per Share for continuing and discontinued operations (Face Value of Rs.10/- Each)	(0.7)	(0.2)	(0.8)	(1.4)
	Diluted:	(0.7)	(0.2)	(0.8)	(1.4)

Notes:
1 The above audited financial Results for the quarter ended 31st March, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 30th May, 2023
2 The Company is engaged primarily in the business of renting of property, which constitutes single reportable segment.
3 Figures of the previous year / periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary.

For and on behalf of the Board
Rap Media Ltd. Sd/-
Rajinder S Ahuja
Chairman/Director

Mumbai, Date: 30th May 2023

RELIC TECHNOLOGIES LIMITED
CIN No. L65910MH1991PLC064323
REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI-400002

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter ended 31.03.2023	Quarter ended 31.03.2022	Year ended 31.03.2023	Year ended 31.03.2022	Quarter ended 31.03.2023	Quarter ended 31.03.2022	Year ended 31.03.2023	Year ended 31.03.2022
Total income from operations	28.04	39.99	156.62	153.31	28.04	41.04	156.62	153.36
Net Profit for the period before tax (after Exceptional Items)	-1.51	35.99	33.56	55.6	-1.53	5.38	33.54	55.62
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	-12.20	-6.84	22.87	43.41	-12.22	-6.82	22.85	43.43
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax) (after tax)	-15.82	-4.20	18.25	49.83	-15.84	-0.15	19.19	50.10
Paid up equity share capital	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00
Reserve (excluding Revaluation Reserve)	286.31	267.07	236.19	217.00				
Earnings per share (before extraordinary items) (Rs 10/-each) Basic	-0.44	-0.01	0.53	1.38	-0.44	-0.01	0.53	1.39
Earnings per share (after extraordinary items) (Rs 10/-each) Diluted	-0.44	-0.01	0.53	1.38	-0.44	-0.01	0.53	1.39

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 31st March 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website.
2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30.05.2023

For Relic Technologies Limited
Sd/-
(Uday Paad)
Whole Time Director
DIN No. 04290808

Place: Mumbai
Date: 30/05/2023

Read Daily Active Times

VISION CORPORATION LIMITED
Regd. Office: 2A, 2ND FLOOR, CITY MALL, NEW LINK ROAD, ANDHERI WEST, MUMBAI - 400 053
CIN : L2422MH1995PLC086135
Statement of Standalone Unaudited Results for the quarter & year ended 31st March, 2023. (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended 31.03.2023 (Audited)		Quarter ended 31.03.2022 (Audited)	
	2023	2022	2023	2022
Total Income from Operations (Net)	734.11	164.21		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	1.51	12.59		
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	1.51	12.59		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	0.81	12.59		
Equity Share Capital	1,997.01	1,997.01		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at 31.03.2023		209.24		
Earnings Per Share (Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1. Basic	0.004	0.063		
2. Diluted	0.004	0.063		

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at the visioncorp.com

By Order of the Board
For Vision Corporation Limited
Generative Felix Gomes
Director

Mumbai
May 30, 2023

MANUGRAPH INDIA LIMITED
CIN: L29290MH1972PLC015772
Registered Office: Sitlwa House, 27, Feroz, K. A. Sawant Marg, Colaba, Mumbai - 400 005.
Email: sharghiv@manugraph.com; Web: www.manugraph.com; Tel No: 022-22874815 / 8020 Fax No: 022-22870702

NOTICE
(For the attention of Equity Shareholders of the Company)
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

This notice is published pursuant to provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2015, as amended (the "Rules"). Shareholders of the Company are hereby informed that pursuant to the Rules, the final dividend declared for the financial year 2015-2016 and which remained unclaimed for a period of seven years will be credited to IEPF on the due date. Further, the Corresponding shares in which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF Authority as per the procedure set out in the Rules.

The Company has communicated individually vide its letter dated May 24, 2023 to the concerned shareholders whose shares are now liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2023-24 under the said Rules for taking appropriate action(s). The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.manugraph.com. Shareholders are requested to refer to the website to verify the details of unclaimed dividends claim the dividend before the same is transferred to IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority / Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 1, 2023 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the dividend / shares to the IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Mr. Pathan Shetty, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 2nd Fls, L.S. Marg, Vileparle (West), Mumbai - 400 063, Maharashtra, India, Phone: +91-22-61918272 Fax: +91-22-61918066, and e-mail: info.shares@linkintime.com

For Manugraph India Limited
Sd/-
Mihir V Mehta
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date: May 30, 2023

TARMAT LIMITED
(Formerly known as Roman Tarmat Ltd.)
Reg. office: General A.K. Vaidya Marg, Near Wagheeshwar Market, Off Film City Road, Malad (East), Mumbai - 400 097. Tel No: 022-2840 2120 / 2840 1180
Fax: 022 2840 0322 Email: contact@tarmatlimited.com Website: www.tarmatlimited.com
CIN : L45203MH1986PCL038535

EXTRACTS OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 Rs. in Lakhs

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended		Year ended	
		31-03-2023 (Refer Note 3)	31-03-2022 (Refer Note 3)	31-03-2023	31-03-2022
1	Revenue from operations	4196.2	6016.96	14366.41	18100.84
2	Net Profit for the Period (before tax)	3.64	141.69	729.95	466.09
3	Net Profit for the Period (after tax and after exceptional items)	21.87	138.92	736.98	457.68
4	Total Comprehensive Income for the period (after tax)	21.87	138.92	736.98	457.68
5	Paid-up equity share capital (face value Rs. 10/- each)	2131.42	1580.01	2131.42	1580.01
6	Basic / Diluted Earnings per Share (in Rupees)	0.13	0.65	3.57	2.15

NOTES:
1. The above results of Tarmat Limited, its branches / jointly controlled operations ("the Company") and its subsidiaries (together referred to as "Group") were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30th May 2023. The Statutory Auditor of the Company have conducted the audit of the above Consolidated Financial Results for the year ended March 31, 2023.
2. The information of Standalone Financial Results of the Company is as under. Rs. in Lakhs

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended		Year ended	
		31-03-2023 (Refer Note 3)	31-03-2022 (Refer Note 3)	31-03-2023	31-03-2022
1	Revenue from operations	4196.2	4192.73	14366.41	16193.61
2	Profit before Tax	3.64	142.26	729.95	466.09
3	Profit after Tax	21.39	139.49	741.5	457.68

3. The figures for the quarters ended March 31, 2023 and March 31, 2022 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended on March 31, 2023 and March, 31, 2022 and unaudited published year to date figures upto third quarters ended on December 31, 2022 and December 31, 2021 respectively, which were subjected to Limited Review by the Statutory Auditors.
4. The above is an extract of the detailed format of Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website.

For TARMAT LIMITED
Sd/-
Regina M. Sinha
Chairperson
DIN No.: 000548826

Place: Mumbai
Date: 30-05-2023